




हरितोजर्या: विनियोगात् वसुन्धराविकास।




# महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (महाऊर्जा)

(महाराष्ट्र शासनाची संस्था)

अक्षय ऊर्जा...  
नविन व  
नवीकरणीय  
ऊर्जा





## प्रस्तावना

महाराष्ट्र शासनाने राज्यात अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचा म्हणजेच नवीन व नवीकरणीय ऊर्जा स्रोतांचा विकास व प्रसार करण्यासाठी तसेच ऊर्जा संवर्धन कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (महाऊर्जा) या स्वायत्त मूलाधार शासकीय संस्थेची स्थापना केली आहे. महाऊर्जाची नोंदणी संस्था नोंदणी अधिनियम १८६० अन्वये तसेच सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम १९५० अन्वये करण्यात आली आहे. ऊर्जा संवर्धन कायदा-२००९ अंतर्गत महाऊर्जास पदनिर्देशित संस्था म्हणून शासनाने घोषित केले आहे.

## उद्देश

- १) नवीन व नवीकरणीय ऊर्जा म्हणजेच अपारंपारिक स्रोतांपासून ऊर्जा निर्मिती करणारे प्रकल्प/योजना/साधने यांचा व ऊर्जा संवर्धनाचा विकास व प्रसार करणे.
- २) नवीन व नवीकरणीय ऊर्जा स्रोतांपासून वीज निर्मिती करण्यास प्रोत्साहन देणे.
- ३) ऊर्जा बचत व ऊर्जा कार्यक्रमतेचे कार्यक्रम हाती घेऊन त्याचा प्रसार करणे.
- ४) राज्य शासन व केंद्र शासनाचे नवीन व नवीकरणीय ऊर्जा विषयक कार्यक्रम राबविणे.

## नियामक मंडळ

महाऊर्जाच्या नियामक मंडळामध्ये मा.मंत्री, नवीन व नवीकरणीय ऊर्जा हे पदसिद्ध अध्यक्ष असून मा. राज्यमंत्री, नवीन व नवीकरणीय ऊर्जा हे पदसिद्ध उपाध्यक्ष आहेत. शासनाच्या ऊर्जा, नियोजन, उद्योग, ग्राम विकास, कृषि विभागांचे सचिव तसेच महावितरण, महापारेषण व महासूत्रधार कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक हे पदसिद्ध सदस्य असून महाऊर्जाचे महासंचालक हे सदस्य सचिव आहेत.

## पुरस्कार

- १ एप्रिल २०१० ते ३१ मार्च २०१४ या कालावधीत नवीन व नवीकरणीय ऊर्जा निर्मिती क्षमतेमध्ये भरीव वाढ केल्याबद्दल राज्यास राष्ट्रीय पुरस्कार.
- ऊर्जा संवर्धन व ऊर्जा कार्यक्रमता या क्षेत्रात महाऊर्जास सर्वोत्कृष्ट पदनिर्देशित संस्था म्हणून २०११-१२, २०१२-१३, २०१३-१४ या वर्षासाठी देखील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे.
- वित्त वर्ष २०१५-१६ मध्ये सर्वोत्कृष्ट राज्य मूलाधार संस्था म्हणून एरियास संस्थेमार्फत राष्ट्रीय पुरस्कार.
- वित्त वर्ष २०१६-१७ मध्ये उत्कृष्ट नवीन व नवीकरणीय ऊर्जा प्रसारणासाठी अभिकरण संस्था एरियास संस्थेकडून पुरस्कार.
- वित्त वर्ष २०१६-१७ मध्ये सौर पथदिप संयंत्र आस्थापित केल्याचे दुसऱ्या क्रमांकाचा राष्ट्रीय पुरस्कार.
- वित्त वर्ष २०१६-१७ मध्ये सौर ऊर्जा प्रकल्प राबविण्यासाठीचे राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार.
- वित्त वर्ष २०१७-१८ मध्ये ऊर्जा संवर्धन व ऊर्जा कार्यक्रमता या क्षेत्रात भरीव कामगिरी केल्याबद्दल राष्ट्रीय स्तरावर व्युत्रो ऑफ एनर्जी एफिशिअन्सी (बी.ई.ई), ऊर्जा मंत्रालय, भारत सरकार यांचे मार्फत उत्कृष्ट पदनिर्देशित संस्था म्हणून महाऊर्जास गौरविण्यात आले आहे.

## नवीन व नवीकरणीय ऊर्जा : सद्यःस्थिती

महाऊर्जाने पारेषण संलग्न (grid-connected) नवीन व नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पाकडे लक्ष केंद्रित केले असून मार्च, २०१९ अखेर राज्यात ८७५४.३१८ मेगावॉट क्षमतेचे अपारंपरिक ऊर्जा प्रकल्प सुरु करण्यात आले आहेत. त्यामध्ये पवन ऊर्जा प्रकल्प ४७९२.०१ मेगावॉट, ऊसाच्या चिपाडावर आधारित सहवीज निर्मिती प्रकल्प २२८३.५५ मेगावॉट, कृषि अवशेषांवर आधारीत प्रकल्प २१५ मेगावॉट, औद्योगिक सांडपाणी (पारेषण संलग्न व विरहित) घनकचन्यापासून वीज निर्मितीचे प्रकल्प ३७.८३३ मेगावॉट, सौर ऊर्जा प्रकल्प १०५८.४५ मेगावॉट आणि लघुजल विद्युत निर्मिती प्रकल्प ३६६.४७५ मेगावॉट एवढया क्षमतेचे प्रकल्प समाविष्ट आहेत.

## पारेषण संलग्न अपारंपरिक ऊर्जा स्रोतांपासून वीजनिर्मिती प्रकल्प

**वारामापन कार्यक्रम** – पवन ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारण्यासाठी प्रथम वारामापन केंद्राची उभारणी करण्यात येते. अशा वारामापन केंद्राद्वारे वाच्याचा वेग व ऊर्जा घनता यांचा दोन वर्ष अभ्यास केला जातो. दिनांक ३१ मार्च २०१९ पर्यंत राज्यात ४०९ ठिकाणी वारामापन केंद्राची उभारणी करण्यात आलेली आहे. सद्यःस्थितीत राज्यात ५१ ठिकाणी पवन ऊर्जा घनता २०० वॉट/चौ.मी. पेक्षा जास्त असल्याचे आढळून आले आहे. खाजगी प्रवर्तकांमार्फत देखील वारामापन केंद्रांची उभारणी करण्याची परवानगी देण्यात आली आहे. देशात सर्वाधिक ठिकाणी वारामापन केंद्राची उभारणी करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे.

## सौर प्रारण मापन कार्यक्रम

सौर प्रारण मापन केंद्र उभारणीचे काम हाती घेणारे महाराष्ट्र हे पहिलेच राज्य आहे. महाऊर्जातर्फे राज्यात ८ ठिकाणी सौर प्रारण मापन केंद्रे कार्यान्वित करण्यात आली आहेत. या केंद्राकडून सुमारे १०० कि.मी. त्रिज्येच्या परिसरातील सौर प्रारण मोजणे शक्य होणार आहे. त्यामुळे गुंतवणूकीस सहाय्यभूत असणारी (Investment grade) माहिती (data) प्राप्त होणार आहे.

## पवनऊर्जेपासून वीज निर्मिती



देशात १,०२,७८८ मेगावॅट इतक्या क्षमतेचे पवनऊर्जेपासून वीज निर्मितीचे प्रकल्प उभारण्यास वाव असून त्यापैकी १४०० मेगावॅट इतक्या वीजनिर्मितीला महाराष्ट्रात वाव आहे. केंद्र शासनाच्या नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय यांच्या सहाय्याने व महाऊर्जा निधीतून राज्यात ११.०९ मेगावॅट क्षमतेचे पथदर्शी पवन ऊर्जा प्रकल्प सुरुवातीस उभारण्यात आले आहेत. दिनांक ३१ मार्च, २०१९ पर्यंत ४७९२.०१ मेगावॅट एवढ्या क्षमतेचे पवन ऊर्जा प्रकल्प प्रामुख्याने खाजगी विकासकामार्फत ४८ ठिकाणी उभारण्यात आले आहेत. महाराष्ट्रातील सर्वत मोठा ५८१ मेगावॅट एवढ्या क्षमतेचे पवनऊर्जा प्रकल्प धुळे जिल्ह्यात साक्री तालुक्यात विकसित झाला आहे.

## ऊर्जाच्या चिपाडावर आधारित सहवीज निर्मिती




देशातील साखर कारखान्यांमध्ये मोठ्या प्रमाणात ऊसाचे गाळप होते. साखर कारखान्यात ऊस गाळपानंतर उपलब्ध होणाऱ्या ऊसाच्या चिपाडापासून वीजनिर्मिती केली जाते. यासाठी प्रथम चिपाडातील आद्रता कमी करून त्याचा इंधन म्हणून उपयोग केला जातो. सदर इंधनाचे ज्वलन करून बाष्पकाच्या सहाय्याने उच्च दाबाची वाफ निर्माण केली जाते. सदर वाफेचा विनियोग काही प्रमाणात साखर उत्पादन प्रक्रियेसाठी व काही प्रमाणात वीजनिर्मितीसाठी केली जाते. एकाच इंधनातून वीज व वाफ तयार करण्यात येत असल्याने साखर निर्मितीसाठी अशा प्रकल्पांना सहवीज निर्मिती प्रकल्प असे संबोधले जाते. याद्वारे निर्माण होणारी वीज आवश्यकतेनुसार साखर कारखान्यामध्ये वापरण्यात येऊन अतिरिक्त वीज वितरण कंपनीस पारेषित केली जाते. राष्ट्रीय स्तरावर साखर कारखान्यामध्ये सहवीज निर्मिती प्रकल्पाद्वारे अतिरिक्त वीज निर्मितीची क्षमता ५,००० मेगावॅट असून राज्यात ती २५०० मेगावॅट एवढी आहे. उपलब्ध अहवालानुसार महाराष्ट्रात ३१ मार्च, २०१९ अखेर ऊसाच्या चिपाडापासून सहवीज निर्मितीचे २२८३.५५ मेगावॅट क्षमतेचे प्रकल्प स्थापित करण्यात आलेले आहेत.

## कृषि अवशेषावर आधारित वीज निर्मिती



शेतातील टाकाऊ कृषी अवशेषांचे ज्वलन करून त्याद्वारे बाष्पकाच्या सहाय्याने उच्च दाबाची वाफ तयार करून ती टर्बाइनमधून सोडली जाते. वाफेच्या उच्च दाबामुळे टर्बाइन फिरुन त्यास जोडलेल्या वीज जनित्रांद्वारे विद्युत निर्मिती केली जाते. यामध्ये वापरण्यात येणारी बाष्पके शक्यतो विविध इंधनांवर काम करू शकणारी असतात. अशा प्रकल्पांमध्ये निर्माण होणारी वाफ ही पूर्णत: वीज निर्मितीसाठी वापरली जाते. कृषिजन्य टाकाऊ पदार्थापासून राष्ट्रीय स्तरावर १६,८८९ मेगावॅट व महाराष्ट्रात ७८१ मेगावॅट इतक्या वीज निर्मितीस वाव असल्याचे नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाकडून झालेल्या अभ्यासांती दिसून आले आहे. त्यापैकी ३१ मार्च, २०१९ अखेर २१५ मेगावॅट क्षमतेचे १९ प्रकल्प राज्यात कार्यान्वित झालेले आहेत.

## शहरी घन कचरा/औद्योगिक कचन्यापासून वीज निर्मिती



शहरी घन कचरा/औद्योगिक किकरणामुळे निर्माण होणारा कचरा व त्याची विलहेवाट लावण्यासाठी योग्य तंत्रज्ञानाचा वापर करून वीज निर्मिती करण्यास वाव आहे. नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या कार्यक्रमांतर्गत शहरी व औद्योगिक क्षेत्रामध्ये निर्माण होणाऱ्या सेंट्रिय टाकाऊ पदार्थावर ऊर्जा निर्मिती/वीजनिर्मिती/बायो-सी.एन.जी. इ. प्रकारचे प्रकल्प तसेच कृषीजन्य कचन्यावर/अवशेषावर (बांगस विरहित) आधारित ऊर्जा निर्मितीचे प्रकल्प आस्थापित करता येतात. या कचन्यापासून वीज निर्मितीसाठी बायोमिथिनेशन, कंम्बशन, गॅसिफिकेशन इ. तंत्रज्ञानाचा उपयोग केला जातो. डेअरी, टेक्स्टाइल, कृषी व औद्योगिक क्षेत्रातील कारखाने, बांगस वॉश, लिंकिड शुगर व औषधी कारखान्यातील टाकाऊ पदार्थावर तसेच नगरपालिका व महानगरपालिका यांच्याकडे उपलब्ध असलेल्या टाकाऊ पदार्थावर अशा प्रकारचे प्रकल्प उभारता येणे शक्य आहे. राज्यात शहरी घनकचरा व सांडपाण्यापासून सुमारे २८७ मे.वॅ. व औद्योगिक कचन्यापासून सुमारे ३५० मे.वॅ. एवढी वीज निर्मिती करण्यास वाव असून त्यापैकी आजतागायत उपलब्ध अहवालानुसार औद्योगिक व शहरी घन कचन्यावर आधारित ३७.८३ क्षमतेचे प्रकल्प मार्च, २०१९ अखेर महाराष्ट्रात कार्यान्वित झाले आहेत.

## लघु जलस्रोतांपासून वीज निर्मिती



हंगामी आणि बारामाही पाण्याचा प्रवाह हा ऊर्जा निर्मितीसाठी एक उत्तम ऊर्जा स्रोत आहे. सध्या लघुजल विद्युत प्रकल्पाची तांत्रिकता परिपक्व झाली आहे. आता स्थलांतरित करता येण्यासारखी लघुजल ऊर्जा निर्मिती संयंत्र उपलब्ध आहेत. डोंगराळ भागात अशी लघुजल संयंत्रे योग्य रित्या चालविली जात असून संवर्धित गावकचन्यामार्फत त्यांचे व्यवस्थापन केले जाते. संपूर्ण देशात या स्रोतांपासून एकूण १५००० मेगावॅट क्षमतेचे प्रकल्प उभारणीस वाव आहे. तसेच महाराष्ट्रात ७३२.६३ मेगावॅट क्षमतेचे प्रकल्प उभारणेस वाव असून त्यापैकी एकूण ३६६.४७५ मेगावॅट क्षमतेचे प्रकल्प दिनांक ३१ मार्च, २०१९ अखेर जलसंपदा विभागाने विकसित केले आहेत.

## सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प



राज्यामध्ये सौर ऊर्जा निर्मितीस चालना देण्याकरिता शासनाने नवीन व नवीकरणीय ऊर्जा स्रोतांपासून पारेषण संलग्न वीज निर्मितीस प्रोत्साहन देण्यासाठी अपारंपारीक ऊर्जा निर्मितीचे एकत्रित धोरण-२०१५ दिनांक २० जुलै, २०१५ रोजी जाहीर केले आहे. सदर धोरणांतर्गत राज्यात ७५०० मे.वॅ. क्षमतेचे सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प सन २०२० पर्यंत कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. सदर धोरणाच्या अंमलबजावणीसाठी शासनाने दिनांक ९ सप्टेंबर, २०१५ रोजी कार्यपद्धती जाहीर केली आहे. सदर धोरणांतर्गत राज्यामध्ये ६१४.२ मे.वॅ. व एकूण १०५८.४५ मे.वॅ. क्षमतेचे सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प ३१ मार्च, २०१९ पर्यंत कार्यान्वित झाले आहेत.

## पवनऊर्जेपासून वीज निर्मिती



देशात १,०२,७८८ मेगावॅट इतक्या क्षमतेचे पवनऊर्जेपासून वीज निर्मितीचे प्रकल्प उभारण्यास वाव असून त्यापैकी १४०० मेगावॅट इतक्या वीजनिर्मितीला महाराष्ट्रात वाव आहे. केंद्र शासनाच्या नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय यांच्या सहाय्याने व महाऊर्जा निधीतून राज्यात ११.०९ मेगावॅट क्षमतेचे पथदर्शी पवन ऊर्जा प्रकल्प सुरुवातीस उभारण्यात आले आहेत. दिनांक ३१ मार्च, २०१९ पर्यंत ४७९.२.०९ मेगावॅट एवढ्या क्षमतेचे पवन ऊर्जा प्रकल्प प्रामुख्याने खाजगी विकासकांमार्फत ४८ ठिकाणी उभारण्यात आले आहेत. महाराष्ट्रातील सर्वत मोठा ५८१ मेगावॅट एवढ्या क्षमतेचा पवनऊर्जा प्रकल्प धुळे जिल्ह्यात साक्री तालुक्यात विकसित झाला आहे.

## ऊसाच्या चिपाडावर आधारित सहवीज निर्मिती




देशातील साखर कारखान्यांमध्ये मोठ्या प्रमाणात ऊसाचे गाळप होते. साखर कारखान्यात ऊस गाळपानंतर उपलब्ध होणाऱ्या ऊसाच्या चिपाडापासून वीजनिर्मिती केली जाते. यासाठी प्रथम चिपाडातील आद्रता कमी करून त्याचा इंधन म्हणून उपयोग केला जातो. सदर इंधनाचे ज्वलन करून बाष्पकाच्या सहाय्याने उच्च दाबाची वाफ निर्माण केली जाते. एकाच सदर वाफेचा विनियोग काही प्रमाणात साखर उत्पादन प्रक्रियेसाठी व काही प्रमाणात वीजनिर्मितीसाठी केली जाते. एकाच इंधनातून वीज व वाफ तयार करण्यात येत असल्याने साखर निर्मितीसाठी अशा प्रकल्पांना सहवीज निर्मिती प्रकल्प असे संबोधले जाते. याद्वारे निर्माण होणारी वीज आवश्यकतेनुसार साखर कारखान्यामध्ये वापरण्यात येऊन अतिरिक्त वीज वितरण कंपनीस पारेशित केली जाते. राष्ट्रीय स्तरावर साखर कारखान्यामध्ये सहवीज निर्मिती प्रकल्पाद्वारे अतिरिक्त वीज निर्मितीची क्षमता ५,००० मेगावॅट असून राज्यात ती २५०० मेगावॅट एवढी आहे. उपलब्ध अहवालानुसार महाराष्ट्रात ३१ मार्च, २०१९ अखेर ऊसाच्या चिपाडापासून सहवीज निर्मितीचे २२८३.५५ मेगावॅट क्षमतेचे प्रकल्प स्थापित करण्यात आलेले आहेत.

## कृषि अवशेषांवर आधारित वीज निर्मिती



शेतकाऊ कृषी अवशेषांचे ज्वलन करून त्याद्वारे बाष्पकाच्या सहाय्याने उच्च दाबाची वाफ तयार करून ती टर्बाइनमधून सोडली जाते. वाफेच्या उच्च दाबामुळे टर्बाइन फिरुन त्यास जोडलेल्या वीज जनिन्त्राद्वारे विद्युत निर्मिती केली जाते. यामध्ये वापरण्यात येणारी बाष्पके शक्यतो विविध इंधनांवर काम करू शकणारी असतात. अशा प्रकल्पांमध्ये निर्माण होणारी वाफ ही पूर्णतः वीज निर्मितीसाठी वापरली जाते. कृषिजन्य टाकाऊ पदार्थापासून राष्ट्रीय स्तरावर १६,८८१ मेगावॅट व महाराष्ट्रात ७८१ मेगावॅट इतक्या वीज निर्मितीस वाव असल्याचे नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाकडून झालेल्या अभ्यासांती दिसून आले आहे. त्यापैकी ३१ मार्च, २०१९ अखेर २१५ मेगावॅट क्षमतेचे १९ प्रकल्प राज्यात कार्यान्वित झालेले आहेत.

## शहरी घन कचरा / औद्योगिक कचन्यापासून वीज निर्मिती



शहरी घन कचरा / औद्योगिकीकरणामुळे निर्माण होणारा कचरा व त्याची विल्हेवाट लावण्यासाठी योग्य तंत्रज्ञानाचा वापर करून वीज निर्मिती करण्यास वाव आहे. नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या कायक्रमातर्गत शहरी व औद्योगिक क्षेत्रामध्ये निर्माण होणाऱ्या सेंद्रिय टाकाऊ पदार्थावर ऊर्जा निर्मिती/वीजनिर्मिती/बायो-सी.एन.जी. इ. प्रकाराचे प्रकल्प तसेच कृषीजन्य कचन्यावर / अवशेषांवर (बांग्स विरहित) आधारित ऊर्जा निर्मितीचे प्रकल्प आस्थापित करता येतात. या कचन्यापासून वीज निर्मितीसाठी बायोमिथिनेशन, कम्बशन, गॅसिफिकेशन इ. तंत्रज्ञानाचा उपयोग केला जातो. डेअरी, टेक्स्टाईल, कृषी व औद्योगिक क्षेत्रातील कारखाने, बांग्स वॉश, लिक्रिड शुगर व औषधी कारखान्यातील टाकाऊ पदार्थावर तसेच नगरपालिका व महानगरपालिका यांच्याकडे उपलब्ध असलेल्या टाकाऊ पदार्थावर अशा प्रकाराचे प्रकल्प उभारता येणे शक्य आहे. राज्यात शहरी घनकचरा व सांडपाण्यापासून सुमारे २८७ मे.वॅ. व औद्योगिक कचन्यापासून सुमारे ३५० मे.वॅ. एवढी वीज निर्मिती करण्यास वाव असून त्यापैकी आजतागायत उपलब्ध अहवालानुसार औद्योगिक व शहरी घन कचन्यावर आधारित ३७.८३ क्षमतेचे प्रकल्प मार्च, २०१९ अखेर महाराष्ट्रात कार्यान्वित झाले आहेत.

## लघु जलखोतांपासून वीज निर्मिती



हंगामी आणि बारामाही पाण्याचा प्रवाह हा ऊर्जा निर्मितीसाठी एक उत्तम ऊर्जा स्रोत आहे. सध्या लघुजल विद्युत प्रकल्पाची तांत्रिकता परिपक्व झाली आहे. आता स्थलांतरित करता येण्यासारखी लघुजल ऊर्जा निर्मिती संयंत्र उपलब्ध आहेत. डॉंगराळ भागात अशी लघुजल संयंत्रे योग्य रित्या चालविली जात असून संबंधित गावक्रांतीच्या व्यवस्थापन केले जाते. संपूर्ण देशात या स्रोतांपासून एकूण १५००० मेगावॅट क्षमतेचे प्रकल्प उभारणीस वाव आहे. तसेच महाराष्ट्रात ७३२.६३ मेगावॅट क्षमतेचे प्रकल्प उभारणीस वाव असून त्यापैकी एकूण ३६६.४७५ मेगावॅट क्षमतेचे प्रकल्प दिनांक ३१ मार्च, २०१९ अखेर जलसंपदा विभागाने विकसित केले आहेत.

## सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प



राज्यामध्ये सौर ऊर्जा निर्मितीस चालना देण्याकरिता शासनाने नवीन व नवीकरणीय ऊर्जा स्रोतांपासून पारेषण संलग्न वीज निर्मितीस प्रोत्साहन देण्यासाठी अपारंपारीक ऊर्जा निर्मितीचे एकत्रित धोरण-२०१५ दिनांक २० जुलै, २०१५ रोजी जाहीर केले आहे. सदर धोरणातर्गत राज्यात ७५०० मे.वॅ. क्षमतेचे सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प सन २०२० पर्यंत कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. सदर धोरणाच्या अंमलबाजावणीसाठी शासनाने दिनांक ९ सप्टेंबर, २०१५ रोजी कायद्यपद्धती जाहीर केली आहे. सदर धोरणातर्गत राज्यामध्ये ६९४.२ मे.वॅ. व एकूण १०५८.४५ मे.वॅ. क्षमतेचे सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प ३१ मार्च, २०१९ पर्यंत कार्यान्वित झाले आहेत.

## किसान ऊर्जा सुरक्षा एवं उत्थान महाभियाण (कुसुम) योजना



अंतर्गत ३०००० नग सौर कृषिपंप आस्थापित करण्याची योजना – नविन व नविकरणीय ऊर्जा मंत्रालय, नवी दिल्ली यांनी किसान ऊर्जा सुरक्षा एवं उत्थान महाभियाण (कुसुम) योजना वित्त वर्ष २०१९-२० ते २०२२-२३ या कालावधीत राबविण्यात येणार आहे. केंद्र शासनाच्या कुसुम योजनेमध्ये शेतकऱ्यांना ७.५० अधशक्ती क्षमतेपर्यंत पारेषण विरहीत सौर कृषिपंप (Standalone solar water pump for agriculture) आस्थापित करता येतील. नविन व नविकरणीय ऊर्जा मंत्रालय, नवी दिल्ली यांनी या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यासाठी ३०००० नग सौर कृषि पंप मंजूर केले आहेत. केंद्र शासनाने मंजूरी दिलेल्या कुसुम योजनेतर्गत आस्थापित करावयाच्या सौर कृषि पंपांना राज्यामध्ये सर्वसाधारण लाभार्थींना १०% व अनुमुदित जाती व जमार्टीचे लाभार्थीसाठी ५% लाभार्थी हिस्सा निश्चित करणेचे प्रस्तावित आहे.

### लाभार्थीचे निकष

- राज्यातील पारंपरिक ऊर्जेद्वारे विद्युतीकरण न झालेले शेतकरी, विद्युतीकरणासाठी वनविभागाचे ना-हरकत प्रमाणपत्र मिळत नसलेले शेतकरी, महावितरण कंपनीकडे पैसे भरूनही प्रलंबित असलेले शेतकरी, अतिदुर्म भागातील व महाराष्ट्र शासनाच्या धडक सिंचन योजनेचा लाभ घेतलेल्या शेतकरी इत्यादींना या योजनेमध्ये प्राधान्य देण्यात येईल.
  - सौर कृषिपंप योजनेचा लाभ शेतकरी असलेल्या व ज्यांच्याकडे शाखत जलस्रोत उपलब्ध आहे व पारंपरिक पद्धतीने विद्युत जोडणी झालेली नसलेले सर्व शेतकरी घेऊ शकतील.
  - ५ एकरापर्यंत शेतजमीन उपलब्ध असलेल्या शेतकऱ्यास या योजनेअंतर्गत ३ अधशक्ती क्षमतेचा व ५ एकरापेक्षा जास्त शेतजमीन उपलब्ध असलेल्या शेतकऱ्यास ५ अधशक्ती क्षमतेचा सौर कृषिपंप या योजनेअंतर्गत उपलब्ध होईल.
  - वैयक्तिक किंवा सामुदायिक शेतकऱ्ये, बारमाही वाहणारे नदी / नाले या शेजारील शेतकरी या योजनेस पात्र राहतील.
- योजनेचे फायदे :**
- पारंपरिक पद्धतीने कृषिपंप वीज जोडणीसाठी कराव्या लागणाऱ्या खर्चात बचत.
  - कृषिपंप वीज बिलापोटी शासनाकडून देण्यात येणाऱ्या क्रॉस सबसिडीमध्ये बचत.
  - कृषिपंप सौर ऊर्जेवर आधारित असल्याने पारंपरिक वीज निर्मिती खर्चात बचत.
  - कृषिपंप सौर ऊर्जेवर आधारित असल्याने शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा पिकाळा पाणी देणे शक्य.

### नगर विकास विभागाच्या विविध योजनांमधील सौर ऊर्जा उपांगाची कामे महाऊर्जार्मार्फत पूर्ण ठेव तत्वावर राबविणे

- राज्यातील अमृत अभियानांतर्गत तसेच महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या पाणी पुरवठा व मलनिस्सारण प्रकल्पामध्ये जेथे सौर ऊर्जा उपांग सामाविष्ट असेल अशा सौर ऊर्जा उपांगाची अंमलबजावणी करण्यासाठी शासन निर्णय दि. १७ डिसेंबर २०१८ अन्वये धोरण जाहिर केले आहे.
- या योजनेमधील उपांगाची अंमलबजावणी गुणवत्तापूर्ण पद्धतीने होण्यासाठी तसेच त्यामधून अपेक्षित फलनिष्पत्ती साध्य होण्यासाठी सदर सौर ऊर्जा उपांगाची कामे शासनाची सक्षम तांत्रिक यंत्रणा असलेल्या महाऊर्जार्मार्फत पूर्ण ठेव तत्वावर राबविण्यात येणार आहेत.

### छतावरील पारेषण संलग्न रुफ-टॉप सौर विद्युत संच आस्थापित करण्याची योजना (MH-GCRT) २०१७-१८



- नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाने दि. २६ जून, २०१४ रोजी पारेषण संलग्न रुफ-टॉप सौर विद्युत संचासाठी ३०% केंद्रीय वित्तीय सहाय्यासाठी योजना जाहीर केली.
- सदर योजने अंतर्गत नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाने महाऊर्जासि दि. २६ एप्रिल, २०१६ च्या पत्रान्वये १०० मे.वॅ. पारेषण संलग्न रुफ-टॉप सौर विद्युत संच आस्थापित करण्यासाठी मंजुरी दिली.
- त्यानुसार सदर योजनेअंतर्गत १ ते ५०० कि.वॅ. क्षमतेच्या पारेषण संलग्न रुफ-टॉप प्रकल्पांना प्रति कि.वॅ. आधारभूत किंमत रु. ६१,०००/- च्या ३०% म्हणजेच प्रति कि.वॅ. रु. १८,३००/- प्रमाणे अनुदान दिले जात होते.
- या योजनेअंतर्गत महाऊर्जार्मार्फत सर्वसाधारणपणे ६,००० लाभार्थीसाठी ५५ मे.वॅ. क्षमतेचे उद्दिष्ट साध्य केले आहे.

MH-GCRT - २०१८-१९

नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाने वित्त वर्ष २०१८-१९ साठी महाऊर्जासि दि. १५ फेब्रुवारी, २०१८ रोजीच्या पत्रान्वये ५० मे.वॅ. पारेषण संलग्न सौर विद्युत संच आस्थापित करण्यासाठी मंजुरी दिली.

### सदर योजनेअंतर्गत खालीलप्रमाणे अनुदान दिले जात होते

अ.क्र.	क्षमता	आधारभूत किंमत प्रति कि.वॅ. (रु.)	केंद्रीय वित्तीय सहाय्य (CF) प्रति कि.वॅ. (रु.)
१	'A' (१ कि.वॅ. ते १० कि.वॅ.)	४७,०००.००	१४,१००.००
२	'B' (१० कि.वॅ. ते १०० कि.वॅ.)	४४,५००.००	१३,३५०.००
३	'C' (१०० कि.वॅ. ते ५०० कि.वॅ.)	४४,०००.००	१३,२००.००

या योजनेअंतर्गत महाऊर्जाने दि. १६ एप्रिल, २०१९ पर्यंत एकूण ६०४० लाभार्थीसाठी ५० मे.वॅ. क्षमतेचे उद्दिष्ट साध्य केले. त्यानुसार सदर योजनेअंतर्गत दोन वर्षांमध्ये एकूण १२०४० लोकांनी छतावरील पारेषण संलग्न सौर विद्युत संचयांना आस्थापित करून स्वतःच्या विजेची गरज अपारंपारिक ऊर्जेवर भागवत आहेत. नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय, भारत सरकार यांनी दि. २० ऑगस्ट, २०१९ रोजी (GCRT Phase-2) पारेषण संलग्न रुफ-टॉप सौर विद्युत संचयांची योजना-२ ची मार्गदर्शक तत्वे जाहीर केली आहेत.

### राज्यातील शासकीय कार्यालयांच्या इमारतीवर आस्थापित करण्यात आलेल्या पारेषण विरहित सौर विद्युत संचांची योजना

राज्यातील शासकीय कार्यालयांच्या इमारतीवर सौर विद्युत संच आस्थापित करण्यासाठी शासन निर्णय दि. १३ फेब्रुवारी, २०१३ अन्वये मंजुरी प्राप्त अनुदानावर १ ते २० कि.वॅ. क्षमतेचे पारेषण विरहित सौर विद्युत संच आस्थापित करण्यात येतात. पारेषण विरहित सौर विद्युत संच आस्थापित केल्यामुळे संबंधित शासकीय इमारतींची विजेची गरज भागविण्यास मदत झाली असून नवीन व नवीकरणीय (अपारंपारिक) ऊर्जेचा प्रचार व प्रसार करण्यात आला आहे.

## सौर उष्णजल संयंत्र

सौर उष्णजल संयंत्रामध्ये सुर्योदीची किरणे सौर संकलकावर एकत्रित करून त्यापासून औषिंगक ऊर्जा तयार केली जाते. ही औषिंगक ऊर्जा पाण्याला दिली जाते. त्यामुळे पाण्याचे तापमान वाढते. तापलेले पाणी सर्व बाजुंनी उष्णतारोधन केलेल्या भागामध्ये एकत्रीत केले जाते. अशा प्रकाराचे संयंत्र घरगुती, व्यापारी क्षेत्र, जसे की हॉटेल, दवाखाने, दुधशाळा इ. ठिकाणी बसवता येते. सौर उष्णजल संयंत्र आस्थानेसाठी वित्त वर्ष २०१९-२०२० मध्ये महाऊर्जा कहून सौर उष्णजल संयंत्र - सौर उष्णजल संयंत्रामध्ये सुर्योदीची किरणे सौर संकलकावर एकत्रित करून त्यापासून औषिंगक ऊर्जा तयार केली जाते. ही औषिंगक ऊर्जा पाण्याला दिली जाते. त्यामुळे पाण्याचे तापमान वाढते. तापलेले पाणी सर्व बाजुंनी उष्णतारोधन केलेल्या भागामध्ये एकत्रीत केले जाते. अशा प्रकाराचे संयंत्र शासकीय संस्था, धर्मदाय आयुक्तांकडे नोंदणीकृत, अर्पाटमेंट ओनरशिपमधील नोंदणकृत इमारती सहकारी गृहनिर्माण संस्था, निबंधक सहकार यांच्यासहित नोंदणीकृत व शेंकणिक संस्था इ. ठिकाणी आस्थापित करण्यात येईल. या धोरणांतर्गत किमान ५०० ली. प्रति दिन व त्यापुढील क्षमतेची संयंत्रे आस्थापित करण्यात येईल. यासाठी प्रोत्साहन देण्याच्या दृष्टिने रु. १,५००/- प्रति चौ. मी. इतके अर्थसहाय्य प्रतिसुर्ती तत्वावर संबंधितास महाऊर्जामार्फत देण्यात देईल.

### मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना

राज्यातील ज्या ग्रामीण भागामध्ये गावठाण व कृषी वाहिनीचे विलगीकरण झाले आहे अशा ठिकाणी कृषी वाहिनीचे सौर ऊर्जेव्वारे विद्युतीकरण करण्यासाठी राज्य शासनाने दि. १४ जून, २०१७ रोजीच्या शासन निर्णयावदारे मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना जाहीर केली आहे. या योजनावदारे राज्यातील शेतकऱ्यांना माफक दरात व त्यांच्या सोयीनुसार वीज पुरवठा उपलब्ध होणार आहे. सदरस्वी योजना महावितरण / महानिर्मिती यांच्यामार्फत राबविण्यात येणार आहे.

### कृषि अवशेषांपासून ड्रिकेट/पेलेट/कांडी कोळसा निर्मिती



कृषि अवशेषांपासून ड्रिकेट/पेलेट/कांडी कोळसा निर्मिती-ग्रामीण भागात दरवर्षी मोठ्या प्रमाणात कृषिजन्य टाकाऊ अवशेष निर्माण होतात. या कृषि अवशेषांचा उपयोग काही प्रमाणात घरगुती जलणासाठी, कुटीरोद्योगात व जनावरांसाठी लागणारे वैरण म्हणून केला जातो. तथापि, उर्वरीत कृषि अवशेष हे शेतात नाहक पूर्ण राहतात अथवा ते जाळून टाकले जातात. सदर टाकाऊ कृषि अवशेषांपासून कांडी कोळशाच्या माध्यमातून उच्च उभांकाचे पर्यावरण पोधक व प्रदूषण विरहीत इंधन निर्मिती होऊ शकते. कांडी कोळसा निर्मितीमुळे या कृषि अवशेषांच्या घनतेत वाढ होत असल्याने कमी खर्चामध्ये जास्त वाहतूक व सुलभ साठवण शक्य असून याद्वारे ग्रामीण भागात उद्योजकता व रोजगार निर्मितीस चालाना मिळून शेतकऱ्यांच्या टाकावू कृषी अवशेषास अतिरिक्त उत्पन्न मिळत आहे.

अशा प्रकल्पांमध्ये उसाचे चिपाड (बर्गेस) व पाचट, उरसाची मझी (प्रेसमड), भुईसुगा टरफकले, सोयाबिन कुटार, चना कुटार, लाकडी मुसा, पहाटी, हरवरा भुसा, मक्याचे कणीस इ. प्रकारचा कद्या माल (बायोमास) म्हणून वापरला जातो. सदर प्रकल्पामधून निर्माण होणाऱ्या ड्रिकेट/पेलेटचा वापर फूड प्रोडक्ट्स, ग्रो, पैकेजिंग, टेक्सटाइल, ऑफेल, टायर, एक्सप्लॉनिंग्हॉज, प्लास्टीक, डेअरी, रासायनिक, औषधीनिर्माण, पेपर मिल, वाईनरी, रबर, शीतपेप, स्टील, डिस्टिलरीज, इत्यादी कारखान्यांमधील वॉयलरमध्ये व खानावळ, हॉटेल व विट-भॅट्ट्या इ. ठिकाणी करण्यात येतो. कांडी कोळसा संयंत्रासाठी एकूण खर्चाच्या २० टक्के किंवा कमाल रु. ४ लाख (जे कमी असेल ते) अनुदान महाऊर्जाकहून प्राप्त होऊ शकते वैयक्तिक लाभार्थी, लघु उद्योजक, भागीदारी संस्था/कंपनी इत्यादीना या योजनेतर्गत प्रकल्प उभारता येणे शक्य आहे.

### ऊर्जा बचतीचे साधे व सोये मार्ग

#### मुलांसाठी

- सकाळचा नाश्ता सर्वांनी एकाच वेळी घ्यावा म्हणजे सर्वांना एकाच वेळी गरमागरम अन्नपदार्थ वाढता येतील आणि इंधन, वीज व आईचे श्रमही वाचतील.
- अभ्यास व खेळासाठी शक्यतो सूर्योप्रकाशाचाच वापर करा.
- स्नान वेळेवर व एकापाठोपाठ करा. त्यामुळे पुन्हा पुन्हा पाणी गरम करण्यासाठी खर्च होणाऱ्या वीजेची बचत होईल.
- कुटुंबातील सर्वांचे कपडे एकाच वेळी धुतल्यास धुलाई यंत्र योग्य क्षमतेने चालवणे सोयीचे होईल.
- सायंकाळी घरातील सर्व मुले एकाच दालनात अभ्यासाला वरस्ल्याने विजेची बचत होते.
- सर्व विद्युत उपकरणे गरज नसेल तेव्हा त्वरीत बंद करा. मुलांनी लक्ष ठेवल्यास विजेचा अपव्यय नकीच कमी होईल. शाळकरी मुलगाही अनावश्यक असलेला दिवा बंद करून ऊर्जेची बचत म्हणजेच पर्यायाने ऊर्जा निर्मिती करू शकतो.

#### घरगांवी वापरगासाठी

- गरज नसेल तेव्हा सर्व विद्युत उपकरणे आणि दिवे त्वरित बंद करा व दिवे आणि ट्यूब लाईट्वर धूळ व घाण साचू देऊ नका.
- घराच्या भिंती व छताला फिकट रंग द्या तसेच ऊर्जा कार्यक्षम विद्युत उपकरणे व वीज जोडणी साहित्य (ISI, BEE) दर्जेदार वापरा.
- आपल्या कुटुंबातील व्यक्तींच्या संख्येनुसार फ्रिजचा आकार ठरवा. उदा. कुटुंबातील एका व्यक्तिस साधारणत: ३० लिटर क्षमता असे प्रमाण असते.
- फ्रिजमध्ये जादा बर्फ साचू देऊ नका. फ्रिज येळोवळी डिफ्रॉस्ट करा, फ्रिजमधील दरवाजाच्या कडा (गॅर्सेट) आणि विजागच्यातून हवा आत जात नाही याची अधूनमधून खात्री करून घ्यावी. फ्रिज भिंतीपासून पुरेशा अंतरावर आणि हवेशीर जागी ठेवा व आपले घर जारत काळ बंद राहणार असल्यास फ्रिज बंद ठेवा.
- शक्य असेल तेथे कमी क्षमतेचे दिवे वापरा, थोळ्याशा सफाई कामासाठी वैक्यूम विलनरेवजी झाहूचा वापर करा.
- पाणी तापवण्याच्या गिझसंना जास्त वीज लागते म्हणून गिझरेवजी सौर उष्णजल संयंत्राचा (सोलर वाटर हिटर) जास्तीत जास्त वापर करा.
- धुण्याची पावडर प्रमाणापेक्षा जास्त वापर नका. धुलाई यंत्राचा वापर जेव्हा त्याच्या क्षमतेएवढे कपडे असतील तेव्हाच करा.
- कपड्याची इस्तीचे तापमान कपड्याच्या प्रकारास योग्य ठरेल अशा प्रकारे नियंत्रित करा.
- आपले ओले केस शक्यतो नैसर्गिकरित्याच वाळवा. हे अर झायरचा वापर करावयाचा असल्यास त्यापूर्वी केस टॉवेलने कोरडे करा.
- वातानुकूलित यंत्राला विद्युत पंख्यापेक्षा १२ पट जास्त वीज लागते तेव्हा शक्यतो पंख्याच्याच वापर करा. यातातुकूलित यंत्राचा वापर अनिवार्य असल्यास रिमोट मध्ये टाईमर सेट करून तापमान २४ ते २५°C ठेवल्याने ऊर्जा बचत होईल.

## उद्योजक व व्यवस्थापक यांच्यासाठी



- कारखान्यांमध्ये ऊर्जा परिक्षण दर २-३ वर्षांनी करावे.
- इमारतीत कोणीही नसेल तेव्हा सुरक्षेसाठी आवश्यक असणारी प्रकाशयोजना वगळता इतर सर्व दिवे बंद ठेवावेत.
- फक्त एल.ई.डी.बल्ब व ट्युबलाईटचा वापर करा.
- सूर्य प्रकाशाचा जास्तीत जास्त वापर करा.
- सजावटीसाठी विजेच्या दिव्यांच्या वापर शक्यतो टाळावा.
- शक्य होईल तेथे मधल्या भिंतीची उंची कमी ठेवा.
- कामकाज संपल्यानंतर वॉटर कुलर बंद करा व जेवढ्या तापमानाला पाणी थंड हवे असेल तेवढ्याच तापमानाला पाणी थंड करा.
- आपल्या आस्थापनातील सर्व कर्मचन्यांनी वर-खाली जाण्यासाठी जिन्याचाच वापर करावा, यासाठी त्यांना प्रवृत्त करा. गर्दोची वेळ नसेल तेव्हा कार्यालयातील चालू उदवहनाची (लिफ्ट) संख्या कमी करा.
- घर्षण कमी करण्यासाठी मोटर आणि मोटर ड्राइव्हज यांना नियमित वंगण करा.
- मोटर नेहमी स्वच्छ ठेवा. त्यामुळे तिची कार्यक्षमता वाढेल.
- मोटर नेहमी भाराच्या शक्य तेवढी जवळ ठेवा.
- योग्य शक्तीची मोटर वापरा. ज्यादा शक्तीची मोटर वापरल्यास जादा वीज लागते. तसेच नेहमी ऊर्जा कार्यक्षम मोटर वापरा.
- मोटरला कॅप्सिटर लावा. त्यामुळे केढीए चार्जेस कमी होतील व मोटारीचे नुकसान टाळता येईल.
- मोटरीचे पट्टे व चकत्या या नेहमी मधून-मधून घटवा करा. त्यामुळे पट्टा घसरून वीज वाया जाण्याचे प्रकार कमी होतील.
- खराब झालेले बेअरिंग त्वरित बदला आणि त्याची वेळेवर देखभाल होईल याची काळजी घ्या.

## कृषी पंप आणि वीजबचत

- कमी अवरोधाच्या फूट व्हॉल्टमुळे विजेची १०% बचत होते.
- विद्युत पंप व मोटर समपातळीवर बसविल्यास विजेची बचत होते.
- पंप पाण्याच्या पातळीपासून शक्यतो ३ मी. च्या आत बसवावा.
- पाणी बाहेर फेकणारा पाईप शक्य तितका जमिनीच्या जवळ आणावा.
- पाणी खेचण्यासाठी जाडसर पी.व्ही.सी. पाईप वापरल्यास १५ टक्क्यांपर्यंत वीज बचत केली जाऊ शकते.
- व्होल्टेज स्थिर राखण्यास व मोटर मध्ये विघाड होऊ नये म्हणून मोटर टर्मिनल्समध्ये शंट कॅप्सिटर बसवावा.
- बीईई स्टार लेबल असलेला पंप वापरल्यास २५ टक्क्यांपर्यंत वीज बचत होऊ शकते.

## आपणास माहित आहे का ?

१ युनिट विजेची बचत म्हणजेच २ युनिट विजेची निर्मिती होय.

औषिंगक वीज निर्मिती प्रकल्पातून उत्पादित झालेल्या १ युनिट वीजेची निर्मिती म्हणजेच ३०१५ किलो कॅलरी उष्णतेचे उत्सर्जन, १ किलो CO<sub>2</sub>, ०.६ किलो NO<sub>2</sub>, ०.९ किलो CO आणि ०.००७ किलो SO<sub>2</sub> वायूची निर्मिती आणि त्यामुळे प्रदूषणात वाढ होते. १ मे.वॅ. औषिंगक वीज निर्मितीसाठी ५ कोटी रुपये खर्च व त्यासाठी ५ वर्षांचा कालावधी आणि ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यास दीड ते दोन कोटी खर्च.



एल.ई.डी. दिव्यांच्या सर्वत्र वापर करा.  
वीज बचत करणारी स्टार नामांकित वस्तू वापरा.  
सौर ऊर्जेच्या साधनानांना प्राधान्य द्या.  
वीजेचा अनावश्यक वापर टाळा.



# जनसामान्यांच्या दृष्टीने उपयुक्त महाऊर्जाच्या विविध योजना

राज्याचे नवीन व नवीकरणीय ऊर्जा (अपारंपारीक ऊर्जा) स्रोतापासून विकेंद्रित पारेषण विरहित ऊर्जा निर्मितीचे एकत्रित धोरण - २०१६

राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर शासकीय व खाजगी क्षेत्रामध्ये पारेषण विरहित (ऑफ ग्रीड) संयंत्र आस्थापित करण्यात महाराष्ट्र राज्य आघाडीवर आहे. या धोरणांतर्गत पुढील ५ वर्षांमध्ये राज्यात सौर विद्युत संच, सौर पंप, सौर उष्णजल संयंत्र, सोलर स्टिम कुंकिंग, बायोगॅसपासून विकेंद्रित विज निर्मिती प्रकल्प, विकेंद्रित सूक्ष्म पारेषण (Micro Grid) या योजनांचा लाभ शासकीय, निमशासकीय कार्यालयांबरोबर खाजगी क्षेत्रासह पुढीलप्रमाणे होणार आहे.

१. इमारतीचे छत (रुफटॉप) व जमिनीवरील पारेषण विरहित सौर विद्युत संच - २०० मे. वै.
२. लघुजल व नळ पाणीपुरवठ्यासाठी सौर पंपाची आस्थापना - एकूण १०००० सौर पंप.
३. स्वयंपाकासाठी सौर ऊर्जेवर आधारित संयंत्र आस्थापना - १५०००० चौ.मी. क्षमतेचे प्रकल्प.
४. सौर उष्णजल संयंत्रे आस्थापना - ५.१ लक्ष चौ.मी. (३१८.७५ लक्ष लिटर्स)
५. सौर उष्णजल संयंत्रांची आस्थापना बंधनकारक करणे.
६. बायोगॅसपासून विकेंद्रित वीज निर्मिती प्रकल्प आस्थापना - एकूण ४०००किलोवॅट विकेंद्रित सूक्ष्म पारेषण (Micro Grid) पथदर्शी प्रकल्प आस्थापना - २ गावे

राज्यातील आदिवासी व दुर्गम भागातील गावे/वस्त्या/पाडे/तांडे यामध्ये नवीन व नवीकरणीय ऊर्जेव्वदारे ग्रामीण विद्युतीकरणाची योजना

राज्यातील आदिवासी व दुर्गम ग्रामीण क्षेत्रात ज्या ठिकाणी वीज पोहोचली नाही व पुढील ५ ते ७ वर्षात पारंपरिक पद्धतीने वीज पुरवठा करणे शक्य नाही अशी गावे/वस्त्या/पाडे/तांड्यामध्ये सौर घरगुती दिवे व सौर पथदिवे आस्थापित करून विद्युतीकरण प्रस्तावित आहे. या कार्यक्रमांतर्गत प्रत्येक लाभार्थीकडे सौर घरगुती दिवे प्रकार - २ व प्रत्येक १० घरांच्या पाठीमागे १ सौर पथदिव प्रथमांतर्गत आस्थापित करण्यात येत आहे.

## ऊर्जा लेखा परीक्षण योजना

खाजगी उद्योग/कारखाने, शासन अंगीकृत उपक्रमे, शासकीय / निमशासकीय इमारती, स्थानिक स्वराज्य संस्था या क्षेत्रांमध्ये ऊर्जा लेखा परीक्षण करून घ्यावे या दृष्टीकोनातून महाऊर्जा तर्फे उत्सुक घटकांसाठी ऊर्जा बचत कार्यक्रम राबविला जातो. यामध्ये तांत्रिक सहाय्य तसेच कमाल रु. ४०,०००/- पर्यंत आर्थिक सहाय्य दिले जाते.

## ऊर्जा कार्यक्षम पथदिवे योजना

ग्रामीण भागातील पथदिव्यांमध्ये साध्या १०० वॅट बल्ब ऐवजी एल.ई.डी. चा वापर केल्यास ५० ते ६० टक्के विजेची बचत होऊ शकते. सदर योजने अंतर्गत महाऊर्जाकडून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामपंचायतीना ९० टक्के अर्धसहाय्य देण्यात येत आहे.

## ऊर्जा संवर्धन व ऊर्जा कार्यक्षमता या क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल राज्य स्तरावरील पुरस्काराची योजना

महाऊर्जाने ऊर्जा संवर्धन आणि ऊर्जा व्यवस्थापन यामध्ये उल्लेखनीय काम केलेल्या घटकांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य स्तरीय ऊर्जा संवर्धन पारितोषिक योजना राबवित आहे. सदर योजनेच्या माध्यमातून सर्व क्षेत्रातील घटकांना ऊर्जा संवर्धन करण्यासाठी प्रोस्ताहित करण्यात येत आहे.

## नगरपालिका, महानगरपालिका, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्या पाणी पुरवठा योजना व पथदिव्यांमध्ये ऊर्जा कार्यक्षमता वाढविण्यासाठी अर्धसहाय्याची योजना

पथदिव्यांमध्ये ऊर्जा बचत संयंत्रे आस्थापित करण्यासाठी कमाल रु. २०.०० लक्षांपर्यंत आर्थिक सहाय्य तसेच पाणी पुरवठा योजनांमध्ये ऊर्जा बचत संयंत्रे आस्थापित करण्यासाठी कमाल रु. ५.०० लक्षांपर्यंत आर्थिक सहाय्य दिले जाते.

## शासकीय / निमशासकीय / स्थानिक स्वराज्य संस्थांच्या इमारतींमध्ये ऊर्जा संवर्धन तंत्रज्ञान पथदर्शी प्रकल्प राबविण्यासाठी अर्धसहाय्याची योजना

शासकीय/निमशासकीय/स्थानिक स्वराज्य संस्थांच्या इमारतींमध्ये पथदर्शी प्रकल्प राबविण्यासाठी एका वित्तीय वर्षात रु. २५ लाखांपर्यंत अर्धसहाय्य देण्याची योजना राबविण्यात येत आहे.

## ऊर्जा संवर्धन विषयी क्षमता बांधणीसाठी जनजागृती करण्याची योजना

या योजनेतर्गत कार्यशाळा व प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्याकरिता वाणिज्यिक इमारती यांच्याशी संबंधित अभियंते, शासकीय/निमशासकीय क्षेत्रातील अभियंते, वास्तुविशारद, वास्तुशास्त्र व अभियांत्रिकी विद्यार्थी तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी यांच्यासाठी कार्यशाळा/प्रशिक्षण कार्यक्रम महाऊर्जाकडून करण्यात येते.



नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय  
ब्लॉक नं. १४, सीजीओ कॉम्प्लेक्स,  
लोधी रोड, नवी दिल्ली - ११० ००३  
Website - [www.mnre.gov.in](http://www.mnre.gov.in)



महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (महाऊर्जा)  
(महाराष्ट्र शासनाची संस्था)  
दुसरा मजला, सर्वे नं. ९९९, फेज १, म्हाडा वाणिज्यिक संकुल,  
त्रिदल नगर समोर, येरवडा, पुणे - ४११ ००६  
दूरध्वनी ०२० २६६१४३९३/४०३  
Email - [pub@mahaurja.com](mailto:pub@mahaurja.com)  
Website - [www.mahaurja.com](http://www.mahaurja.com)

## महाऊर्जा विभागीय कार्यालये

### पुणे विभागीय कार्यालय

विभागीय महाव्यवस्थापक

महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण  
(९३ +९३ अ) स्नेहल क्लासिक, स. नं. ९७०७ अ, धथा मजला,  
कृषि महाविद्यालयाचे समोर, शिवाजीनगर, पुणे - ४११ ००५  
Email id - [domedapune@mahaurja.com](mailto:domedapune@mahaurja.com)

### कोल्हापूर विभागीय कार्यालय

विभागीय महाव्यवस्थापक

महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण  
सि. स. पं. २४१/अ-१/५५, ई-वॉर्क  
म्हाडा कॉम्प्लेक्स, नागाळा पार्क, जिल्हा परिषदेजवळ  
कोल्हापूर - ४१६ ००३ | फोन नं. ०२३९-२६८०००९  
Email id - [medakolhapur@mahaurja.com](mailto:medakolhapur@mahaurja.com)

### नाशिक विभागीय कार्यालय

विभागीय महाव्यवस्थापक

महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण  
नाशिक जिल्हा कृषि औद्योगिक सहकारी संघ लि. नाशिक,  
कृषि भवन, तळमजला, एन.डी.सी.सी. बैंकेशेजरी, व्हारका पॉइंट, नवीन  
मुंबई-आग्रा रोड, नाशिक - ४२२ ०९९ | फोन नं. ०२५३-२५१८६८५४  
Email id - [domedanasik@mahaurja.com](mailto:domedanasik@mahaurja.com)

### अमरावती विभागीय कार्यालय

विभागीय महाव्यवस्थापक

महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण  
डी.आय.जी. बंगलो समोर, नड्डूल शीट नं. ९८ सी, सर्किंट हाऊस जवळ,  
कॅम्प रोड, अमरावती - ४४४ ६०२ | फोन नं. ०७२९-२६६९६९०  
Email id - [domedaamravati@mahaurja.com](mailto:domedaamravati@mahaurja.com)

### मुंबई विभागीय कार्यालय

विभागीय महाव्यवस्थापक

महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण  
९०९२ ए, ९० वा मजला, एम्बेसी सेंटर, नरीमन पॉईंट,  
मुंबई - ४०० ०२९ | फोन नं. ०२२-२२८७६४३६  
Email id - [medamumbai@mahaurja.com](mailto:medamumbai@mahaurja.com)

### नागपूर विभागीय कार्यालय

विभागीय महाव्यवस्थापक

महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण  
दुर्घट विकास कर्मचारी गृहनिर्माण सहकारी संस्था, ९ला मजला, स.नं.  
२४४-ए/५-एन, वार्ड नं. ६६, मोजा सिताबडी, पाम रोड, सिव्हील लाईन्स,  
जीपीओ स्कैअर, नागपूर-४४० ००९ | फोन नं. ०७९२-२५६४२५६  
Email id - [domedanagpur@mahaurja.com](mailto:domedanagpur@mahaurja.com)

### औरंगाबाद विभागीय कार्यालय

विभागीय महाव्यवस्थापक

महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण  
सिटी सर्वे नं. ९९९४९, शॉप नं. ३०५, तिसरा मजला, साई ट्रेड सेंटर,  
रेल्वे स्टेशन रोड, औरंगाबाद - ४२९ ००५ | फोन नं. ०२४०-२६५३५५५५  
Email id - [domedaabad@mahaurja.com](mailto:domedaabad@mahaurja.com)

### लातूर विभागीय कार्यालय

विभागीय महाव्यवस्थापक

महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण  
श्री. श्री. हाईट्स, सर्वे नं. २७/ए/१, प्लॉट क्र. ४, लातूर-औसा रोड,  
लातूर - ४१३ ५२२ | फोन नं. ०२३८२-२२६६८०  
Email id - [domedalatur@mahaurja.com](mailto:domedalatur@mahaurja.com)